



सत्यमेव जयते

भारत सरकार, गृह मंत्रालय

Government of India, Ministry of Home Affairs

जनगणना कार्य निदेशालय, महाराष्ट्र

Directorate of Census Operations, Maharashtra

एक्सचेंज बिल्डिंग, २<sup>री</sup> मंजिल, सर शिवसागर रामगुलाम मार्ग  
Exchange Building, 2<sup>nd</sup> Floor, Sir Shivsagar Ramgulam Marg

बेलाई एस्टेट, मुंबई-400001

Ballard Estate, Mumbai-400001

Tel./Fax: 22691266 Tel.: 22615494, E-mail: dco-mah.rgi@censusindia.gov.in



प. क्र. MAH/CEN/2021/CIR - 1

दिनांक: 19.05.2021

प्रती,

1. जिल्हाधिकारी,

जिल्हाधिकारी कार्यालय (मुंबई व मुंबई उपनगर जिल्हे वगळून सर्व)

2. आयुक्त महानगरपालिका (सर्व)

विषय: दिनांक 01/04/2021 ते 30/06/2021 या संदर्भ

कालावधीतील प्रशासकीय घटकांमधील सीमाबदल विवरणपत्रात  
भरून पाठविण्याबाबत...

संदर्भ : 1) भारताचे महारजिस्ट्रार तथा जनगणना आयुक्त

यांचे अ.शा.प.क्र.9/7/2019-CD(Cen), दि. 13.04.2021

2) सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांची

राजपत्रित अधिसूचना क्र.आरएनआय/ महाबिल/ 2009/ 31732,

दि. 29/04/2021

महोदय / महोदया,

आपणास माहित आहेच की कोविड - 19 च्या प्रादुर्भावामुळे भारताची जनगणना 2021 चे क्षेत्रकार्य पुढे ढकलण्यात आले आहे. भारताचे महारजिस्ट्रार तथा जनगणना आयुक्त यांनी संदर्भ क्र. 1 अन्वये दि. 30 जून 2021 अखेर प्रशासकीय घटकांच्या सीमा गोठविण्यास मुदतवाढ दिली असून महाराष्ट्र शासनाने संदर्भ क्र.2 अन्वये अधिसूचित केले आहे.

याआधी प्रशासकीय घटकातील बदलाबाबतच्या नोंदी पाठविण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत व त्या अनुषंगाने दि.

01.01.2021 ते 31.03.2021 पर्यंतच्या नोंदी या संचालनालयास प्राप्त झालेल्या आहेत. तथापि, जनगणना 2021 साठी सीमा गोठीत करण्याचा अंतिम दि. 31.03.2021 ऐवजी दि. 30.06.2021 करण्यात आलेला आहे. तरी दि. 01.04.2021 ते 30.06.2021 दरम्यान झालेले सीमाबदल दि. 01/07/2021 रोजी पर्यंत सोबत जोडलेल्या (अ, ब, क, ड, इ व जोडपत्र-2) विवरणपत्रात भरून या संचालनालयास पाठविण्यात यावे. तसेच माहिती पाठवितांना खालील सूचनांचे पालन करण्यात यावे.

1. जिल्हा/महानगरपालिका अंतर्गत असलेल्या सर्व चार्जची माहिती एकत्रित करून पाठविण्यात यावी.
2. प्रशासकीय घटकातील बदलांबाबत सक्षम यंत्रणेने निर्गमित केलेली व राजपत्रात प्रसिध्द झालेल्या अंतिम अधिसूचनेची प्रत सादर करणे आवश्यक आहे.
3. जर दि. 31.03.2021 पूर्वी झालेले काही बदल अनावधनाने कळविण्याचे राहून गेले असतील तर तसे पत्रात स्पष्टपणे नमूद करून, झालेले बदल सोबतच्या विवरणपत्रात भरून सादर करावे.
4. प्रशासकीय घटकात कोणताही बदल नसल्यास 'निरंक' अहवाल सादर करणे आवश्यक आहे.

आपल्या जिल्ह्याची/महानगरपालिकेची एकत्रित माहिती या संचालनालयास पाठविण्यात यावी. ही विनंती.

आपली विश्वासू,

(रश्मी सि. झगडे,भाप्रसे)

संचालक,

जनगणना संचालनालय,महाराष्ट्र, मुंबई

(सहपत्र - वरीलप्रमाणे)

प्रतिलिपी - मा. सचिव व विशेष चौकशी अधिकारी - 1, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, यांना माहितीस्तव सादर